

प्रबोध

१०७० शुक्रवार पेठ, सुभाषनगर गल्ली क्र. ५, पुणे - ४११ ००२

दूरभाष :- ०२० ६९०१ ५५००

नियमित लाभ देणारी निर्वेध गुंतवणूक

चलनवाढ व महागाईला तोंड देईल असे वाढते उत्पन्न मिळविण्यासाठी, आपल्याजवळील शिल्लक प्रत्येकजण विचारपूर्वक कारणी लावू इच्छितो. त्यासाठी भरवशाचे आणि उत्तम व नियमित लाभ देणारे गुंतवणुकीचे पर्याय मात्र अभ्यासपूर्वक निवडावे लागतात. आपली वृद्धापकाळाची पुंजी, भविष्यकालीन मोठ्या खर्चाची पूर्वतयारी म्हणून बाजूला काढलेली रक्कम अथवा आपल्या दरमहा खर्चानंतर शिलकी राहणारे आपले जादाचे उत्पन्न गुंतवता येईल, असा सुरक्षित पर्याय म्हणजे 'प्रबोध अर्थ संचय' मधील गुंतवणूक!

१) **प्रबोध समूह :-** आदर्श राष्ट्रीय शिक्षणाचे आपले कार्य स्वावलंबी राहावे, यासाठी 'ज्ञान प्रबोधिनी' या विख्यात संस्थेच्या १० माजी विद्यार्थ्यांनी १९८८ साली 'प्रबोध' या व्यवसायगटाची स्थापना केली. मुद्रण, इंजिनिअरिंग, व्यवस्थापन सल्ला, स्थावर व्यवहार व शेअर व्यवहार अशा विविध व्यवसायांद्वारे आपल्या ज्ञान प्रबोधिनी या मातृसंस्थेला प्रतिवर्षी नियमितपणे लाखो रुपयांची 'गुरुदक्षिणा' गेली सदतीस वर्षे प्रबोध समूह देत आला आहे.

२) **अर्थ वर्धिनी आणि अर्थ संचय :-** या आपल्या अर्थव्यवहाराच्या दोन कंपन्या आहेत. पैकी प्रबोध अर्थ वर्धिनी या आपल्या शेअर ब्रोकिंग कंपनीकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंजची मॅबरशिप आहे. प्रबोध अर्थ संचय या कंपनीचे शेअर बाजारातील व्यवहार अर्थ वर्धिनी द्वारेच केले जातात. प्रबोध अर्थ वर्धिनीने गेल्या काही वर्षात शेअर बाजारात अव्वल नाव कमावले आहे. प्रबोध अर्थ संचय हा आपला आर्थिक गुंतवणूकीचा (Funds Deployment) व्यवसाय आहे. गुंतवणूकदारांचा निधी फायदेशीर रीतीने शेअर बाजारात व स्थावर व्यवहारांमध्ये गुंतवण्याची ही व्यवस्था आता पुण्यात अग्रेसर अशी मानली जाते.

३) **अर्थ संचयमधील लाभदायक गुंतवणूक :-** विविध व्यक्ती, फर्मस्, इन्व्हेस्टमेंट ग्रुप्स आणि इंडस्ट्रीज यांचेकडील शिलकीची योजनाबद्ध रीतीने योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे हा अर्थ संचयचा व्यवसाय होय. गुंतवणूकदारांची आमचेकडील रक्कम पूर्ण सुरक्षित असते. जाणकार व सावध योजकाने तत्परतेने शेअर बाजारातील संधीचा व स्थावरातील गुंतवणुकींचा लाभ उठविल्यास आपल्या गुंतवणूकदारांस तो उत्तम लाभ मिळवून देऊ शकतो. शिवाय आपल्या वतीने केलेल्या गुंतवणुकीच्या निर्वेध वसुलीची चिवट यंत्रणा त्याचेकडे तत्पर असली की त्याचे मुद्दल कधीही अडचणीत येत नाही. वरील दोन्ही गोष्टींची उत्तम यंत्रणा 'प्रबोध अर्थ संचयच्या' रुपाने आपल्या सेवेस उपलब्ध आहे.

४) **गुंतवणुकीचे नियम :-** अर्थ संचयच्याद्वारे आपण जी गुंतवणूक कराल, त्यावर आपणाला पुढीलप्रमाणे लाभ मिळू शकेल :-

अ) आपणांस गुंतवणुकीवर पूर्वनिश्चित दराने (Fixed -rate return) लाभ मिळत राहिला पाहिजे अशी मांडणी अर्थ संचय मध्ये केली आहे. त्यासाठी प्रबोधकडे आपण **किमान दोन लक्ष रु. एवढी रक्कम** सोपवली पाहिजे.

ब) वर ठरविलेल्या पध्दतीचा पूर्वनिश्चित लाभ तीन महिन्यातून एकदा प्रत्यक्ष आपल्या हातात मिळेल. हा लाभ प्रतिवर्षी १ एप्रिल, १ जुलै, १ ऑक्टोबर आणि १ जानेवारी या तारखांना घेणाऱ्यांची अनावर्ती गुंतवणूक (Non-cumulative deployment) मुद्दल म्हणून अर्थ संचयकडे स्थिर असेल. ज्यांना हा नियमित लाभ खर्चून न टाकता मूळ गुंतवणुकीतच समाविष्ट करित वाढवायचा आहे अशांची ही आवर्ती गुंतवणूक (Cumulative deployment) अर्थ संचयकडे वाढत्या मुद्दलाच्या स्वरूपात दिसेल. अशा रीतीने आपली गुंतवणूक वाढत वाढत किती झाली आहे याचे स्टेटमेंट दर तीन महिन्यांनी आपल्याला मिळत राहील.

क) आमचेकडील आपण गुंतवलेल्या रकमेपैकी साधारण ५०,०००/- रु. आणि अधिक अथवा आपली संपूर्ण रक्कम आपणांस गरजेच्या वेळी केव्हाही पाहिजे असल्यास आपण अर्थ संचयकडे लेखी पूर्व सूचना दिली म्हणजे ही रक्कम त्यानंतर फक्त १५ दिवसात आपणांस निश्चितपणे परत मिळेल. म्हणजेच, अर्थ संचयमधील गुंतवणूक ही नित्य, उत्तर लाभ देत राहणारी आणि तरीही गरजेच्या वेळेला आधाराला उपलब्ध असणारी अशी असेल.

५) **गुंतवणुकीच्या संधी :-** प्रबोधमध्ये आपण गुंतवलेल्या रकमेवर ९% याप्रमाणे लाभदर आपणास मिळू शकेल. दर साल दर शेकडा हा लाभदर दर तीन महिन्यांनी एकदा प्रत्यक्ष मिळेल. म्हणजेच वर्षभरात आपणाला मिळालेली एकूण लाभकमाई (इफेक्टिव्ह यील्ड किंवा **परिणामी वार्षिक लाभ**) **९.३१% एवढी होईल.**

आपण गुंतवणुकीसाठी आमच्याकडे दिलेल्या रकमेत आपण वेळोवेळी किमान रु. ५०,०००/- रकमेची अथवा त्याहून अधिक किती रकमेची भर देखील घालू शकता. अर्थातच वेळोवेळी आपली जेवढी गुंतवणूक आमच्याकडे असेल, त्यानुसार आपल्याला वरील दराप्रमाणे प्रत्यक्ष लाभ आपोआप मिळत राहील.

६) **भरवसा आणि लाभ :-** पैसे गुंतवतांना केवळ पैशाची सुरक्षितता पाहिलेली पुरत नाही किंवा फक्त आकर्षक लाभामागे जाणेही शहाणपणाचे ठरत नाही. गरज असते ती या दोन्ही गोष्टींची एकाच वेळी खात्री असण्याची, खरेतर, लाभ एकवेळ कमी दराने मिळालेला परवडतो, पण तो नियमितपणे मिळाला पाहिजे. आणि त्याहीपेक्षा, आपले मुद्दल कधीही अडचणीत येता कामा नये म्हणून योग्य त्या खात्रीच्या फर्मकडेच आपले भांडवल सोपवले पाहिजे. प्रबोधमध्ये शेकडो गुंतवणूकदारांना अशी खात्री सातत्याने मिळत आली आहे.

७) **समारोप :-** प्रबोध समूहाने केवळ आर्थिक नफ्यापलीकडची काही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवली आहेत. चोखपणा, तत्परता आणि सरस लाभक्षमता यांचा मणिकांचनयोग साधण्याची धडपड आम्ही प्रबोधमध्ये गेली ३७ वर्षे यशस्वीपणाने करित आलो आहोत, ती यामुळेच.

‘प्रबोध’ मध्ये आपले सदैव स्वागत आहे.